

## नाशिक महानगरपालिका, नाशिक

### सार्वजनिक आरोग्य विभाग

#### कोटेशन नोटीस.

नाशिक महानगरपालिकेच्या विविध दवाखाने, रुग्णालये व प्रसुतीगृहे येथे लागणारे केस पेपर व इनडोअर पेपर वार्षिक दर मंजूर करुन त्या दराने आवश्यकतेनुसार वेळोवेळी पुरवठा करणे बाबत.

अ. क्र.	तपशिल	अंदाजे प्राकलन
१)	नाशिक महानगरपालिकेच्या विविध दवाखाने, रुग्णालये व प्रसुतीगृहे येथे लागणारे केसपेपर व इनडोअर पेपर वार्षिकदर मंजूर करुन त्या दराने आवश्यकतेनुसार वेळोवेळी पुरवठा करणे बाबत. केसपेपर साईज ¼ दोन्ही बाजू छपाई व इनडोअर पेंशंट पेपर साईज लिगल साईज दोन्ही बाजू	275000/-

#### अटी/शर्ती

- वरील कामाचे कोरे कोटेशन पत्रक (अटी शर्तीसह) ([www.nmc.gov.in](http://www.nmc.gov.in) या संकेत स्थळावर दि. १३/०५/२०२० रोजी दुपारी ३.०० वाजेपावेतो उपलब्ध आहे.
- सदरचे कोटेशन पाकिट दि. १३/०५/२०२० रोजी दु. ४.०० वा. पर्यंत सार्वजनिक आरोग्य विभाग, ३ रा मजला, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक येथे सादर करावे. विहित मुदती नंतर आलेली कोटेशन पाकिटे स्विकारली जाणार नाही.
- पुरवठा ऑर्डर मिळालेपासून १५ दिवसांचे आत किंवा तत्पुर्वी संपुर्ण मालाचा पुरवठा करावा लागेल.
- कोटेशनमधील दर खर्चासह व सर्व करांसह दर (GST सह) नमुद करावे. कोणत्याही खर्चाची व कराची जबाबदारी नाशिक महानगरपालिकेवर राहणार नाही.
- मालाची पोहोच विविध रुग्णालये, दवाखाने, शहरी आरोग्य सेवा केंद्रे, प्रसुतीगृहे अथवा कार्यादेशात नमुद ठिकाणी द्यावी लागेल त्यासाठी वेगळा वाहतुक खर्च देण्यात येणार नाही.
- यशस्वी कोटेशन धारकास सदरचे कोटेशनमधील दर व काम मान्य असले बाबतचा रक्कम रु. ५२०/- चे जनरल स्टॅम्प पेपरवर रितसर करारनामा करुन द्यावा लागेल. तसेच एक सक्षम जामीनदार द्यावा लागेल.
- सदर कामाचे कोणतेही कोटेशन अथवा सर्व कोटेशन कोणतेही कारण न देता रद्द करणेचे अधिकार निम्न स्वाक्षरीकार यांनी राखुन ठेवला आहे.
- मुदतीत मालाचा पुरवठा न केल्यास / काम न केल्यास / सेवा न पुरविल्यास अशा उशिरा प्राप्त झालेल्या मालावर / केलेल्या कामावर / सेवा पुरविण्याच्या रक्कमेच्या ५% या प्रती सप्ताह किंवा त्याच्या भागाला याप्रमाणे दंड आकारणी करण्यात येईल व सदरची रक्कम कोटेशनधारकाकडून वसूल करण्यात येईल.
- कोटेशनधारकाने ज्या नावाने कोटेशन सादर केले आहे त्या नावाचे शॉप अॅक्ट लायसन्सची प्रमाणित प्रत, पॅनकार्डची प्रमाणित प्रत, GST नोंदणी दाखल्याची प्रमाणित प्रत कोटेशन सोबत जोडणे आवश्यक राहिल त्या शिवाय त्या दरपत्रकाचा विचार केला जाणार नाही.
- सदरचे मंजूर दराने कराराचे मुदतीपर्यंत वेळोवेळी गरजेनुसार पुरवठा करणे बंधनकारक राहिल.
- काही अपरिहार्य कारणामुळे देयक अदा करणेस उशिर झाल्यास त्यावर व्याज मिळणार नाही.
- एकूण बिलाच्या रकमेतून शासन नियमानुसार टी डी एस कपात करण्यात येईल तसेच ५% सुरक्षा अनामत रक्कम कपात करणेत येईल.
- कोटेशन दर देण्यापूर्वी छपाईचा नमुना बघणे असल्यास ते कार्यालयीन वेळेत व कार्यालयीन दिवशी कार्यालयात उपलब्ध आहे.

ठिकाण :- नाशिक

दिनांक :- ०४ /०५/२०२०

Sd/-

डॉ.राजेंद्र त्र्यंबके

आरोग्य वैद्यकीय अधिकारी

नाशिक महानगरपालिका, नाशिक

नाशिक महानगरपालिका, नाशिक

विभाग : कोटेशन फॉर्म २०२०

कामाचे नांव : नाशिक महानगरपालिकेच्या विविध दवाखाने,रुग्णालये व प्रसुतीगृहे येथे लागणारे केस पेपर व इनडोअर पेपर वार्षिक दर मंजूर करून त्या दराने आवश्यकतेनुसार वेळोवेळी पुरवठा करणे बाबत.

कामाची मुदत : १२ महिने.

कोटेशन सादर करण्याची अंतिम मुदत : दिनांक १३/०५/२०२०. रोजी दुपारी १.०० वाजेपर्यंत.

कोटेशनधारकाचे नांव व पत्ता :-

संपर्क क्रमांक : -

उपरोक्तप्रमाणे कामाचे अटीशर्ती व स्पेशिफिकेशननुसार साहित्य पुरविणेकामी मी/आम्ही पुढीलप्रमाणे सर्व करांसह दर सादर करित आहोत.

अ.क्र.	तपशिल	साईज	दर सर्व करांसह र.रु.	प्रमाण
१	केसपेपर (दोन्हीबाजू आफसेट छपाई मॅपलिथो पेपर 70 जीएसएम) नंबरींगसह	1/4 फुलस्केप साईज दोन्ही बाजू छपाई		प्रति हजारी
२	इनडोअर पेपर (जनरल) मेडीकल केस रेकॉर्ड	लिगल साईज दोन्ही बाजू छपाई		प्रति हजारी

सदर कोटेशनसोबत असलेल्या सर्व अटी व शर्ती मी वाचले असून मला त्या मान्य आहेत. सदर अटी शर्ती प्रमाणे सदर कोटेशनमध्ये नमुद केलेल्या दराने १२ महिने कालावधीकरीता पुरवठा करण्यास मी तयार आहे. त्यासाठी या कोटेशनवर स्वाक्षरी करित आहे.

दिनांक :- / ०५ /२०२०.

कोटेशनधारकाची सही व शिक्का